

SYRMA SGS TECHNOLOGY LIMITED

(Formerly known as Syrma SGS Technology Pvt. Ltd. and Syrma Technology Pvt. Ltd.)

Date: May 11, 2024

To,

The General Manager, National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-I Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400051.

NSE Symbol: SYRMA

The General Manager,
BSE Limited,
Phirogo Legischhou Tour

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai- 400 001.

BSE Scrip Code: 543573

Subject: Newspaper Advertisement for audited Financial Results of the Company for quarter and year ended March 31, 2024 – Disclosure under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the newspaper advertisement for the publication of audited Financial Results of the Company for quarter and year ended March 31, 2024 in the following newspapers:

- 1. Financial Express
- 2. Mumbai Lakshadweep

The aforesaid information will also be hosted on the Company's website at https://www.syrmasgs.com/investor-relations/disclosure/.

You are requested to take the same on records pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Kindly take the same on your record.

Yours faithfully,

For Syrma SGS Technology Limited

Komal Malik Company Secretary & Compliance Officer Membership No: F6430

Place: Gurgaon

ENCL: as above.

∑

Chennai: Plot No. B27, Phase II, Zone B, MEPZ-SEZ. Tambaram, Chennai - 600045.

Phone: +91 44 7172 8600 Fax: +91 44 7172 8612

CIN: L30007MH2004PLC148165

FINANCIAL EXPRESS

Continue From Previous Page

Key Financial Performance	February 29, 2024	March 31, 2023	March 31, 2022	March 31, 2021
Revenue split between domestic and exports		4		
Domestic Market (in Lakhs)	6515.02	4,682.89	3,626.11	1,958.24
Export Market (SEZ Sales) (in Lakhs)	3.62	0.85	0.40	0.85
Domestic Market (%)	99.94%	99.98%	99.99%	99.96%
Export Market (%)	0.06%	0.02%	0.01%	0.04%
Contribution to revenue from operations of top 1/3/5/1	0 customers (Amount in Lakhs)			÷
Top 1	726.81	743.93	1049.31	604.89
Top 3	1492.28	1835.43	1846.07	1187.92
Top 5	2174.05	2485.55	2237.76	1402.27
Top 10	3361.26	3327.88	2924.66	1678.16

Particulars	Rulka Electricals Limited				HEC Infra Projects Limited			
	February 29, 2024	March 31, 2023	March 31, 2022	March 31, 2021	March 31, 2023	March 31, 2022	March 31, 2021	
Revenue from Operation	6518.64	4,683.74	3,626.51	1,959.09	5173.39	4372.48	3756.00	
EBITDA	811.32	401.07	220.07	105.03	465.02	338.95	301.00	
EBITDA Margin	12.45%	8.56%	6.07%	5.36%	8.99%	7.75%	8.01%	
PAT	565.77	280.52	112.08	53.72	78.83	51.45	31.00	
PAT Margin	8.68%	5.99%	3.09%	2.74%	1.52%	1.18%	0.83%	

Revenue from Operations means the Revenue from Operations as appearing in the Restated Financial Statements/ Annual Reports of the respected

- (2) Growth in Revenue from Operations (%) is calculated as Revenue from Operations of the relevant period minus Revenue from Operations of the preceding period, divided by Revenue from Operations of the preceding period.
- (3) EBITDA is calculated as Profit before tax + Depreciation + Finance Cost Other Income (4) 'EBITDA Margin' is calculated as EBITDA divided by Revenue from Operations
- (5) 'PAT Margin' is calculated as PAT for the period/year divided by revenue from operations.
- (6) Net worth means the aggregate value of the paid-up share capital and all reserves created out of the profits and securities premium account

Wednesday May 15 2024

UPI Mandate acceptance time: T day - 5 pm

Tday - 5 pm for Retail and other reserved categories

T day - 4 pm for QIB and NII categories

Offer Closure:

IN TERMS OF THE SEBI CIRCULAR NO. CIR/CFD/POLICYCELL/11/2015, DATED NOVEMBER 10, 2015 AND THE ALL-POTENTIAL INVESTORS SHALL PARTICIPATE IN THE OFFER ONLY THROUGH AN APPLICATION SUPPORTED BY BLOCKED AMOUNT ("ASBA") PROCESS PROVIDING DETAILS ABOUT THE BANK ACCOUNT WHICH WILL BE BLOCKED BY THE SELF-CERTIFIED SYNDICATE BANKS ("SCSBS") FOR THE SAME, FURTHER PURSUANT TO SEBI CIRCULAR BEARING NO. SEBI/HO/CFD/TPD1/CIR/P/2023/140, FOR IMPLEMENTATION OF PHASED III FOR UPI FACILITY, WHICH IS EFFECTIVE FROM DECEMBER 01, 2023 ON MADATORY BASIS, ALL POTENTIAL BIDDERS (EXCEPT ANCHOR INVESTORS) ARE REQUIRED TO MANDATORILY UTILIZE THE APPLICATION SUPPORTED BY BLOCKED AMOUNT ("ASBA") PROCESS PROVIDING DETAILS OF THEIR RESPECTIVE ASBA ACCOUNTS OR UPI ID (IN CASE OF RIIS), IN WHICH THE CORRESPONDING APPLICATION AMOUNTS WILL BE BLOCKED BY THE SCSBS OR UNDER THE UPI MECHANISM, AS APPLICABLE. FOR DETAILS IN THIS REGARD, SPECIFIC ATTENTION IS INVITED TO "OFFER PROCEDURE" ON PAGE NO. 256 OF THE RED HERRING PROSPECTUS. IN CASE OF DELAY, IF ANY IN UNBLOCKING/REFUND THE FUND, OUR COMPANY SHALL PAY INTEREST ON THE APPLICATION MONEY AT THE RATE OF 15% PER ANNUM FOR THE PERIOD OF DELAY. THE OFFER IS BEING MADE UNDER PHASE III OF THE UPI (ON A MANDATORY BASIS).

BID / OFFER PROGRAM

ANOTON INVESTORS		Wednesday, May 15, 2024		
Bid Opening Date	Thursday, May 16, 2024	Initiation of Unblocking of Funds/refunds (T +2 Days)	On or Before Thursday, May 23, 2024	
Bid Closing Date (T day)	Tuesday May 21, 2024	Credit of Equity Shares to demat accounts of Allotees (T +2 Days)	On or Before Thursday, May 23, 2024	
Finalization of basis of allotment with the Designated Stock Exchange/ Allotment of Securities (T +1 Day)	On or Before Wednesday, May 22, 2024	Commencement of Trading of Equity Shares on the Stock Exchanges/Listing Date (T + 3 Days)	On or Before Friday, May 24, 2024	

Timelines for Submission of Application

Application Submission by Investors

Electronic Applications (Online ASBA through 3-in-1 accounts) - Upto 5 pm on T day.

Electronic Applications (Bank ASBA through Online channels like Internet Banking, Mobile Banking and Syndicate UPI ASBA etc) - Upto 4 pm on T day. Electronic Applications (Syndicate Non-Retail, Non Individual Applications) - Upto 3 pm on T day.

ANCHOR INVESTORS

Physical Applications (Bank ASBA) - Upto 1 pm on T day.

Physical Applications (Syndicate Non-Retail, Non Individual Applications of QIBs and NIIs) - Upto 12 pm on T day and Syndicate members shall transfer such applications to banks before 1 pm on T day.

In case of any revisions in the Price Band, the Bid/ Offer Period will be extended by at least three additional Working Days after such revision of the Price Band, subject to the Bid/ Offer Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company may, for reasons to be recorded in writing, extend the Bid/ Offer Period for a minimum of three Working Days, subject to the Bid/ Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/ Offer Period, if applicable, will be widely disseminated by notification to the Stock Exchange, by issuing a press release, and also by indicating the change on the respective websites of the Book Running Lead Managers and the terminals of the other members of the Syndicate and by intimation to Designated Intermediaries and the Sponsor Bank as applicable.

This Offer is being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR") read with Regulation 229 of the SEBI ICDR Regulations and in compliance with Regulation 253 of the SEBI ICDR Regulations, wherein not more than 50.00% of the Net Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs") (the "QIB Portion"), provided that our Company may, in consultation with the Book Running Lead Manager, allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"), of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price. In the event of under-subscription, or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the Net QIB Portion. Further, 5.00% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders, including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5.00% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, not less than 15.00% of the Net Offer shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Investors and not less than 35.00% of the Net Offer shall be available for allocation to Retail Individual Investors in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Offer Price. All Bidders (except Anchor Investors) are required to participate in the Offer by mandatorily utilizing the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective ASBA Account (as defined hereinafter) in which the corresponding Bid Amounts will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") or under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of respective Bid Amounts. For details, see "Offer Procedure" on page 256 of the Red Herring Prospectus.

Bidders / Applicants should note that on the basis of PAN, DP ID and Client ID as provided in the Bid cum Application Form, the Bidders/Applicants may be deemed to have authorized the Depositories to provide to the Registrar to the Offer, any requested Demographic Details of the Bidders/Applicants as available on the records of the depositories. These Demographic Details may be used, among other things, for or unblocking of ASBA Account or for other correspondence(s) related to an Offer. Bidders/Applicants are advised to update any changes to their Demographic Details as available in the records of the Depository Participant to ensure accuracy of records. Any delay resulting from failure to update the Demographic Details would be at the Applicants' sole risk. Bidders /Applicants should ensure that PAN, DP ID and the Client ID are correctly filled in the Bid cum Application Form. The PAN, DP ID and Client ID provided in the Bid cum Application Form should match with the PAN, DP ID and Client ID available in the Depository database, otherwise, the Bid cum Application Form is liable to be rejected. Bidders/Applicants should ensure that the beneficiary account provided in the Bid cum Application Form is active.

Contents of the Memorandum of Association of the Company as regards its objects: For information on the main objects and other objects of our Company, see "History and Certain Corporate Matters" on page 152 of the Red Herring Prospectus and Clause III of the Memorandum of Association of our Company. The Memorandum of Association of our Company is a material document for inspection in relation to the Offer. For further details, see the section "Material Contracts and Documents for Inspection" on page 313 of the Red Herring Prospectus.

Liability of Members of the Company: Limited by shares.

AMOUNT OF SHARE CAPITAL OF THE COMPANY AND CAPITAL STRUCTURE: The Authorised share capital of the Company is ₹ 5,00,00,000 divided into 50,00,000 Equity Shares of ₹10 each. The issued, subscribed and paid-up share capital of the Company before the Offer is ₹ 3,41,60,000 divided into 34,16,000 Equity Shares of ₹10 each. For details of the Capital Structure, see "Capital Structure" on the page 65 of the Red Herring Prospectus.

NAMES OF THE SIGNATORIES TO THE MEMORANDUM OF ASSOCIATION OF THE COMPANY AND THE NUMBER OF EQUITY SHARES SUBSCRIBED BY THEM: Given below are the names of the signatories of the Memorandum of Association of the Company and the number of Equity Shares subscribed for by them at the time of signing of the Memorandum of Association of our Company:

S. No.	Names of Person	Number of Shares Allotted
1.	Mr. Nitin Indrakumar Aher	5,000
2.	Mrs. Rupesh Laxman Kasavkar	5,000
	Total	10,000

For details of the Capital Structure, see "Capital Structure" on the page 65 of the Red Herring Prospectus.

LISTING: The Equity Shares Offered through the Red Herring Prospectus are proposed to be listed on the SME Platform of National Stock Exchange of India Limited. Our Company has received an in-principle approval from the National Stock Exchange of India Limited for the listing of the Equity Shares pursuant to letter dated March 13, 2024. For the purposes of the Offer, the Designated Stock Exchange shall be SME Platform of National Stock Exchange of India Limited. A signed copy of the Red Herring Prospectus has been submitted with the ROC on May 09, 2024 and Prospectus shall be submitted for registration to the RoC in accordance with Section 26(4) of the Companies Act, 2013. For details of the material contracts and documents available for inspection from the date of the Red Herring Prospectus up to the Bid/ Offer Closing Date, see "Material Contracts and Documents for Inspection" on page 313 of the Red Herring Prospectus.

DISCLAIMER CLAUSE OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SEBI"): Since the Offer is being made in terms of Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, 2018. the Draft Red Herring Prospectus/Red Herring Prospectus was filed with SEBI. In terms of the SEBI Regulations, the SEBI shall not issue any observation on the Offer Document. Hence there is no such specific disclaimer clause of SEBI. However, investors may refer to the entire Disclaimer Clause of SEBI beginning on page 237 of the RHP.

DISCLAIMER CLAUSE OF NSE (THE DESIGNATED STOCK EXCHANGE): It is to be distinctly understood that the permission given by NSE should not in any way be deemed or construed that the Offer Document has been cleared or approved by NSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Offer Document. The investors are advised to refer to the Offer Document for the full text of the 'Disclaimer Clause of NSE beginning on page 238 of the RHP.

GENERAL RISK: Investments in equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this Offer unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in this Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of the Offer and this Offer, including the risks involved. The Equity Shares have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to 'Risk Factors' on page 25 of the Red Herring Prospectus.

BOOK RUNNING LEAD MANAGER TO THE OFFER BEELI/M/E

BEELINE CAPITAL ADVISORS PRIVATE LIMITED SEBI Registration Number: INM000012917 Address: B 1311-1314, Thirteenth Floor, Shilp Corporate Park, Rajpath Rangoli Road, Thaltej, Ahmedabad, Guiarat – 380054, India. Telephone Number: +91-79-48407357 Email Id: mb@beelinemb.com

Investors Grievance Id: ig@beelinemb.com Website: www.beelinemb.com Contact Person: Mr. Nikhil Shah CIN: U67190GJ2020PTC114322



BIGSHARE SERVICES PRIVATE LIMITED Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400 093, Maharashtra, India Tel No: 022 - 6263 8200 Email: ipo@bigshareonline.com

Investor Grievance E-mail: investor@bigshareonline.com Website: www.bigshareonline.com Contact Person: Mr. Babu Rapheal C SEBI Registration Number: INR000001385 SEBI Registration No.: INR000003753

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER



RULKA ELECTRICALS LIMITED Mrs. Kejal Niken Shah A - 20, Shiva Industrial Estate Co. Ltd., Lake Road.

Near Tata Power, Bhandup West, Mumbai City, Maharashtra- 400078, India. Tel. No.: +022 41276806, 022 49742572 E-mail: cs@replservices.com

Website: www.replservices.com Investors can contact the Company Secretary and Compliance Officer or the BRLMs or the Registrar to the Offer in case of any pre-Offer or post-offer related problems, such as non-receipt of letters of Allotment, non-

credit of Allotted Equity Shares in the respective beneficiary account and refund orders, etc. AVAILABILITY OF RED HERRING PROSPECTUS: Investors are advised to refer to the Red Herring Prospectus and the Risk Factors contained therein before applying in the Offer. Full copy of the Red Herring Prospectus is available on the website of the SEBI at www.sebi.gov.in, website of the Company at www.replservices.com. the website of the BRLM to

the Offer at www.beelinemb.com, the website of NSE i.e. www.nseindia.com, respectively. AVAILABILITY OF BID-CUM-APPLICATION FORMS: Bid-Cum-Application forms can be obtained from the Registered Office of the Company: Rulka Electricals Limited Telephone + 022 41276806, 022 49742572; BRLM: Beeline Capital Advisors Private Limited, Telephone: +91-79-48407357 and the Syndicate Member: Spread X Securities Private Limited Telephone: 079 6907 2018 and at the selected locations of the Sub-Syndicate Members, Registered Brokers, RTAs and CDPs participating in the Offer. Bid-cumapplication Forms will also be available on the websites of NSE and the designated branches of SCSBs, the list of which is available at websites of the stock exchanges and SEBI.

ESCROW COLLECTION BANK/ REFUND BANK/ PUBLIC OFFER ACCOUNT BANK/ SPONSOR BANK: HDFC Bank Limited. UPI: Retail Individual Bidders can also Bid through UPI Mechanism.

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the Red Herring Prospectus.

On behalf of Board of Directors For, RULKA ELECTRICALS LIMITED Rupesh Laxman Kasavkar

Managing Director

Place: Mumbai Dated: May 10, 2024

Disclaimer: Rulka Electricals Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public Offer of its Equity Shares and has filed the RHP with the Registrar of Companies, Mumbai on May 09, 2024 and thereafter with SEBI and the Stock Exchanges. The RHP is available on the websites of SEBI at www.sebi.gov.in, website of the Company at www.replservices.com the website of the BRLM to the Offer at www.beelinemb.com, the website of NSE i.e. www.nseindia.com, respectively. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, please refer to the RHP including the section titled "Risk Factors" beginning on page 25 of the Red Herring Prospectus.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be issued or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. The Equity Shares are being Offered and sold outside the United States in 'offshore transactions' in reliance on Regulation S under the Securities Act and the applicable laws of each jurisdiction where such Offers and sales are made. There will be no public offering in the United States.

AARTI INDUSTRIES LIMITED

Regd. Off.: Plot Nos.801, 801/23, Phase -III, G.I.D.C. Estate, Vapi-396195, Dist. Valsad, Gujarat Head. Off.: 71, Udyog Kshetra, 2nd Floor, Mulund-Goregaon Link Road, Mulund (W), Mumbai- 400 080 Website: www.aarti-industries.com; Email: investorrelations@aarti-industries.com; CIN: L24110GJ1984PLC007301

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

_											(₹ in Crs
Sr.		Standalone				Consolidated					
No.	Particulars	Qua	arter end	ed	Year e	ended	Qu	arter end	led	Year	ended
140.		31-Mar-24	31-Dec-23	31-Mar-23	31-Mar-24	31-Mar-23	31-Mar-24	31-Dec-23	31-Mar-23	31-Mar-24	31-Mar-2
1	Total Income from Operations (Net)	1,769	1,732	1,639	6,356	6,565	1,773	1,740	1,656	6,381	6,619
2	Net Profit /(Loss) for the period (before Tax,										
	Exceptional and/or Extraordinary items)	126	116	135	396	613	126	117	135	395	611
3	Net Profit /(Loss) for the period before tax										1
	(after Exceptional and/or Extraordinary items)	126	116	135	396	613	126	117	135	395	611
4	Net Profit /(Loss) for the period after tax										
	(after Exceptional and/or Extraordinary items)	132	124	148	417	546	132	124	149	416	545
5	Total Comprehensive Income for the period										
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)										
	and Other Comprehensive Income (after tax)]	134	125	150	423	511	133	126	142	422	495
6	Paid-up Equity Share Capital										10
	(Face Value of Rs. 5/- each)	181	181	181	181	181	181	181	181	181	181
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	5,111	4,740	() - (-	-	5,109	4,739
8	Net Worth	5,292	5,157	4,921	5,292	4,921	5,291	5,156	4,921	5,291	4,921
9	Earnings Per Share (of Rs. 5/- each)					7	1				
	(for continuing and discontinued operations)										
	1. Basic:	3.63	3.41	4.09	11.51	15.06	3.64	3.42	4.10	11.49	15.04
	2. Diluted:	3.63	3.41	4.09	11.51	15.06	3.64	3.42	4.10	11.49	15.04

Note:-

The above is an extract of the detailed format of Quarterly/yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/yearly Financial Results are available on the websites of Stock Exchange(s) viz. www.bseindia.com and www.nseindia.com and website of the Company i.e. www.aarti-industries.com

> For AARTI INDUSTRIES LIMITED SD/-

RAJENDRA V. GOGRI CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR DIN: 00061003



Regd. Office: Unit F601, Floral Deck Plaza, Andheri East, Mumbai-400093.

Tel: +91 22 4036 3000, Website: www.syrmasgs.com, E-mail ID: investor.relations@syrmasgs.com

Sr.	22.00	£.,	Standalor	ne	Consolidated			
No.	Particulars	Current Quarter ended 31/03/2024	Year ended 31/03/2024	Corresponding Quarter ended 31/03/2023	Quarter ended	Year ended 31/03/2024	Corresponding Quarter ended 31/03/2023	
1	Total Income from Operations	7,272.87	18,332.96	4,299.10	11,340.91	31,538.39	6,795.28	
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	20.73	252.41	434.36	611.93	1,677.91	681.10	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	20.73	238.91	434.36	611.93	1,664.41	681.10	
4	Net Profit for the period after tax	20.75	200.01	454.50	011.33	1,004.41	001.10	
8:	(after Exceptional and/or Extraordinary items)	14.00	200.26	251.24	452.14	1,243.40	428.81	
5	"Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax)and	40.07	204.00	200.04	454.70	4 000 40	454.00	
	Other Comprehensive Income (after tax)]*	16.97	204.28	266.84	451.79	1,232.40	451.02	
6	Equity Share Capital	1,774.27	1,774.27	1,767.78	1,774.27	1,774.27	1,767.78	
4	Other Equity as shown in the Audited Balance Sheet of current year	NA	12,641.78	NA.	NA:	14,351.81	NA.	
8	Earning per Share (of Rs. 10 each)	IWS.	12,041.70	100	1100	14,551.01	100	
-	(1) Basic (Rs.)	0.08	1.13	1.42	1.97	6.06	2.43	
.,	(2) Diluted (Rs.)	0.08	1.12	1.41	1.96	6.02	2.41	

The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Financial Results filed with BSE and NSE under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results are available on the websites of BSE (www.bseindia.com), NSE (www.nseindia.com) and Company (https://syrmasgs.com/). For Syrma SGS Technology Limited

Date: 10 May 2024

Place: Manesar

DIN: 00198825

Jasbir Singh Gujral

Managing Director

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

financialexp.er

|Place : Mumbai

Date: May 10, 2024



सर्व सामान्य जनतेस सचना देण्यात येत आहे की. मालमत्ता युनिट क्र. ३२, क्षेत्रफळ ९१९.९८ चौ.फू. नळमजला फेज पी. श्री लक्ष्मी विजय इंडस्टीयल प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि., जमीन क्र ६२७. गाव ओशिवरा, ता.-अंधेरी, लक्ष्मी इंडस्टीयल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई -४०००५३. नोदणी जिल्हा मंबई शहर व मंबई उपनगर तसेच श्री लक्ष्मी विजय इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि. द्वारे वितरीत भागप्रमाण पत्र क्र. ७१ अंतर्गत अ.क्र. ४८६ ते ४९० असलेले रु. ५० प्रत्येकीचे ५ पूर्णपणे भरणा केलेले शेअर्स सह मालमत्तेचे आम्ही मालक आहोत.

वरील जागेकरिता पूर्वीचे मूळ श्रेणी करारनामापैकी १ अर्थात श्रीमती कविता लक्ष्मण भाटीया व बिझी बी (भागिदारी संस्था) यांच्या दरम्यान झालेला दि. १६.०८.१९९३ रोजीचा नोंद करारनामा हरविला

जर कोणा व्यक्तीस सदर दस्तावेज सापडल्यास त्यांनी खालील स्वाक्षरी कर्त्यांकडे कळवावे.

भक्ती तुषार शाह व देवान तुषार शाह कार्यालय आयडीया, गाला क्र. ३२पी, लक्ष्मी इंडस्टीयल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मंबई ४०००५३ दिनांक: ११.०५.२०२४

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, झलावाड नगर बिल्डीं नं. २ को-ऑप.हौ.सो.लि., बिल्डींग नं. ४, आचोळे रोड, नालासोपारा (पू), जि. पालघर, मधील फ्लॅट नं. १८ असा फ्लॅट माझे अशिल श्री. दिलीप जगजिवन शाह यांचे नावे आहे. श्रीमती चंचलबेन जगजिवनटास शाह व श्री, दिलीप जगजिवन शाह यांनी सदरचा फ्लॅर श्रीमती वसुमती प्रविणचंद्र वसानी यांचेकडून विकत घेतला होता. श्रीमती चंचलबेन जगजिवनदास शाह यांचा दि. १२/०५/२०२१ रोजी मृत्यु झालेला असून श्री. दिलीप जगजिवन शाह (मुलगा) हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारस आहेत. सदर फ्लॅट हस्तांतरीत करण्याकरीता त्यांनी बंधपत्र, प्रतिज्ञापत्र व अर्ज सादर केलेला होता, त्याआधारे सदर फ्लॅट माझे अशि श्री. दिलीप जगजिवन शाह यांचे नावे हस्तांतरी करण्यात आलेला आहे

तरी कोणाही व्यक्तीचा सदर इमारतीमधील फ्लॅट नं. १८. या संदर्भात हक्क. दावा. वारसा. हितसंबंध असेल तर सदर सचना प्रसिध्दी पासन ७ दिवसांच्य आत योग्य त्या कागदपत्रकांसह, लेखी पुराव्यानिर्श पत्ता. सी/२४, आकांक्षा कमर्शियल कॉम्प्लेक्स आचोळे रोड, नालासोपारा (पुर्व), जि. पालघर. या पत्यावर कळवावे अन्यथा तसा कोणाचाही हितसंबंध नाही व असल्यास सोडन दिला आहे असे समजण्यात

ॲड. हितेश डी. चौबे.

जाहिर नोटीस या नोटीसव्दारे तमाम लोकांना कळविण्यात येते

की,आमच्या संस्थेचे सभासद **श्री. सुधाकर** तुकाराम मुलिक (मुळ लाभार्थी) राहणार सदनिका क्र.२०३, दुसरा मजला,इमारत क्रमांक १/बी विंग,ओम सत्यवती एस.आर.ए.सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.,सर्व्हे नं.१६९ (पी.टी.) यूनिट नं.२९,आरे मिल्क कॉलनी,मयुर नगर,गोरेगांव पुर्व, मुंबई-४०० ०६५ हे आहेत. त्यांचे मुळ वाटप पत्र (Allotment Letter) आणि शेअर्स सर्टिफिकेट हरविले आहे.त्याची रितसर नोंद साकीनाका पोलिस ठाणे येथे करण्यात आलेली आहे.आता ही सदनिका **श्री. सुधाकर तुकाराम** मुलिक (मुळ लाभार्थी) हे सौ.सुमती पार्थसारथी **नैनार** यांना विक्री करणार आहेत.वरील हरविलेले कागदपत्रे जर कोणास मिळाली असेल तर वरील पत्यावर सादर करावीत.अन्यता त्यांच्या दुय्यम प्रती मिळण्याकरीता Allotment Authority यांच्याकडे प्रक्रिया सुरु केली जाईल. याबाबत कोणाची काही हरकत/दावा असल्यास खालील पत्त्यावर ही जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासुन ০ दिवसांच्या आत लेखी स्वरुपात कळवावे.त्यानंतर कोणाताही दावा/ हरकती/सूचना विचारात घेतले जाणार नाही.याची संबंधीतांनी नोंद

ठिकाण: मुंबई-४०००६५ दिनांकः १९/०५/२०२४ अध्यक्ष/सचिव

ओम सत्यवती एस.आर.ए.सहकारी गहनिर्माण संस्था मर्या.. सर्व्हे नं.१६९ (पी.टी.) यूनिट नं.२९, आरे मिल्क कॉलनी,मयुर नगर, गोरेगांव पुर्व,मुंबई-४०० ०६५

Chola

SYRMA SGS TECHNOLOGY LIMITED

CIN:L30007MH2004PLC148165 Regd. Office: Unit F601, Floral Deck Plaza, Andheri East, Mumbai-400093. Tel: + 91 22 4036 3000. Website: www.svrmasgs.com. E-mail ID: investor.relations@syrmasgs.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2024 **Particulars** Current Current Year Quarter Quarter Quarter Year Quarter 31/03/2024 31/03/2024 31/03/2023 31/03/2024 31/03/2024 31/03/2023 Total Income from Operations 11,340.91 31,538.39 7,272.87 18,332.96 4,299.10 6,795.28 Net Profit for the period (before Tax 611.93 1.677.91 681.10 Exceptional and/or Extraordinary items) 20.73 252.41 434.36 Net Profit for the period before tax after Exceptional and/or Extraordinary items) 20.73 238.9 611.93 1,664.41 Net Profit for the period after tax after Exceptional and/or Extraordinary items) 14.00 200.26 251.24 452.14 1,243.40 428.81 Total Comprehensive Income for the period Comprising Profit for the period (after tax)and 16.97 204.28 266.84 451.79 1,232.40 451.02 "[Other Comprehensive Income (after tax) Equity Share Capital 1.774.27 1,774.27 1,767.78 1,774.27 1,774.27 1,767.78 Other Equity as shown in the Audited Balance 12,641.78 NA 14,351.81 Sheet of current year NΑ NA Earning per Share (of Rs. 10 each) 1) Basic (Rs.) 0.08 1.13 1.42 1.97 6.06 2.43 2) Diluted (Rs.) 0.08 1.12 1.41 1.96 6.02 2.41

The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Financial Results filed with BSE and NSE under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results are available on the websites of BSE (www.bseindia.com), NSE (www.nseindia.com) and Company (https://syrmasgs.com/). For Syrma SGS Technology Limited

Place: Manesai

आयड्रिम फिल्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड (पूर्वीची सॉफ्टबीपीओ ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड)

नोंदणीकृत कार्यालय : फ्लॅट क्र.बी.-४५०१ व बी-४६०१, लोधा बेलीसिमो, लोधा पॅव्हिलियन, अपोलो मिल कंपाऊंड, महालक्ष्मी, मुंबई - ४०० ०११. दुर. क्र.: ०२२-६७४००९०० फॅक्स: ०२२-६७४००९८८ वेबसाईट: www.idreamfilminfra.com; ई-मेल: mca@ahaholdings.co.in

सीआयएन: एल५१९००एमएच१९८१पीएलसी०२५३५४ ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व कालावधीकरीता एकत्रीत लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			•			रू लाखात	П
अ.	तपशिल		संपलेली तीमाही		संपले	ले वर्ष	П
क्र.	राजाशास	38.03.2028	३१.१२.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३	П
		लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	L
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	_	_	_	
2	कालावधीकरिता निव्वळ नफा(+)						
	तोटा(-)(कर,अपवादात्मक आणि/						
	किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(१.७२)	(५.१४)	(३.३२)	(१५.२८)	(२५.८९)	
3	करपूर्व निव्वळ नफा(+)/तौटा(-)	, , ,	, , ,	, , , ,			
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष						
	साधारण बाबनंतर)	(१.७२)	(५.१४)	(३.३२)	(१५.२८)	(२५.८९)	
γ	करानंतर कालावधीकरिता निव्वळ	, , ,	, , ,	(, , , , ,	, , , ,		
	नफा(+)/तोटा(-)(अपवादात्मक						
	आणि/किंवा विशेष साधारण						
	बाबनंतर)	(१.७२)	(५.१४)	(३.३२)	(१५.२८)	(२५.८९)	
4	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	, , ,	, , , ,				
	(कालावधीकरिता सर्वंकष नफा/						
	(तोटा) (करानंतर) आणि इतर						
	सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(१.७२)	(५.१४)	(३.३२)	(१५.२८)	(२५.८९)	
ξ	समभाग भांडवल	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	
૭	राखीव (मागील वर्षाच्या						
	ताळेबंदपत्राकानुसार पुर्नमुल्यांकित						
	राखीव वगळून)	-	-	-	(४४७.२९)	(४३२.०१)	
6	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)						
	(खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)						
	म्ळ	(१.१५)	(\$.83)	(२.२१)	(१०.१९)	(१७.२६)	
	सौमिकृत	(१.१५)	(३.४३)	(२.२१)	(१०.१९)	(१७.२६)	
कंप	नीच्या एकल निकालांच्या संदर्भात, रक्कम खा	लीलप्रमाणे आहेत	τ:			रू लाखात	
			संपलेली तीमाही		संपले	ले वर्ष	
अ. क्र.	तपशिल	३१.०३.२०२४	३१.१२.२०२३	३१.०३.२०२३	39.03.7078	३१.०३.२०२३	
×11.		लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	
अ	वहीवाट	४.०१	0.87	0.88	४.३७	۶۷.٥	

ठिकाण : मुंबई

दिनांक: १० मे, २०२४

करापूर्वी नफा

करानंतर नफा

१. उपरोक्त सेबी (लिस्टिंग ओबलिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या लेखापरिक्षीत वित्तीय निकालांच्या (एकत्रित आणि स्वतंत्र) विस्तृत माहितीचा एक अर्क आहे लेखापरिक्षीत वित्तीय निकालांचे पूर्ण स्वरूप (एकत्रीत आणि स्वतंत्र) स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर (www.bseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाइटवर (www.idreamfilminfra.com) उपलब्ध आहेत.

(4.03)

(2.84)

मागील वर्षाची आकडेवारी त्यांची तुलना करण्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी पुन्हा एकत्रित/पुनर्रचना केली गेली आहे . वरील परिणामांचे पुनरावलोकन ऑडिट समितीने केले आहे आणि शिफारस केली आहे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ नुसार १० मे २०२४ रोजी झालेल्या बैठकीत संचालक आयड्रिम फिल्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेडकरिता

(पुर्वीची सॉफ्टबीपीओ ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड) सही/-कल्पना मोरखिया व्यवस्तापकीय संचालक (डीआयएन: ००३३६४५१)

(१५.७८)

(१५.७८)

(2.64)

(२५.३०)

मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस ५० लाखांचा निधी मंजूर

पाणी पुरवठा योजेनेच्या ढुरूस्तीसाठी ७० लाख रूपयांच्या खर्चास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यानुसार शासनाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला असून या योजनेच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक आयोगाने यास मान्यता देताना

पुणे, दि.१० : मुळशी प्रादेशिक नळ मात्र अटी घातल्या असून त्या अटीचे पालन करून हे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.मूळशी तालुका हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. बारामती लोकसभेसाठी मतदान झाले आहे. त्यानंतर या योजनेच्या कामास शासनाने मान्यता निवडणूक आयोगाने अटी ठेवल्या आहेत, ध्यावी, असे या निर्णयात म्हटले आहे.

गिएचएफएलकडे मालमत्तेसह केलेले उपरोक्त रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

गाखा: नागपूर, कर्ज क्र.: ४०६सीएसएल१४९६३६१३ १. अशोक कुमार आर. गांधी (मयत, कायदेशीर वारसदार मार्फत) (मयत) (कर्जदार)

. अचल अशोक कुमार गांधी (अशोक कुमार गांधी यांचा मुलगा)

४. ए.के. गांधी मार्केटिंग प्रा.लि. (कायदेशीर वारसदार) (सह-कर्जदार)

१८ यशवंत स्टेडिअम, धनतोळी, नागपूर –४४००१२ १८ यशवंत स्टेडिअम, धनतोळी, नागपूर –४४००१२ १. यश अशोक कुमार गांधी (कायदेशीर वारसदार) (सह–कर्जदार)

(कायदेशीर वारसदार) (सह-कर्जदार)

कर्जदार/जामिनदाराचे नाव

(एलएएन क्र., शाखा नाव)

. सुनिता अशोक कुमार गांधी (अशोक कुमार गांधी यांची पत्नी) (कायदेशीर वारसदार) (सह-कर्जदार

ते ३ चा पत्ताः ४०२, ४था मजला, स्वामी एपीटी बी/४, लोकमत बिल्डिंग, रामदास पेठ, नागपूर

ताः ४०२, ४था मजला, स्वामी एपीटी बी/४, लोकमत बिल्डिग, रामदास पेठ, नागपूर - ४४००१०

यामध्ये प्रामुख्याने जिल्हाधिकारी यांनी मुळशी तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याचे घोषित करावे.या योजनेच्या कामाचा राजकीय फायदा मिळण्याच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता कालावधीमध्ये विपरीत प्रसिद्धी होणार दिली आहे. या योजनेस मान्यता देताना नाही, याची दक्षता जिल्हाधिकारी यांनी

प्रतिभत मालमत्तेचे वर्णन

(स्थावर मालमत्ता)

पुढे नमुद बिगरशेत जिमनीचे स

मा**ग व खंड:** मजला क्र

एलजीएफ फ्लॅट-दुकान क्र

.६.७.८ श्री गणेश हार्डरम-

अपार्टमेंट एनआयटी लिज होल्ड

प्लॉट क्र. १,२ व ३ सिवील स्टेशन स्किम खासरा क्र. ३३/३

एमझेड पीएसके ०९ सीएस क्र

९००, शीट क्र. २०, गुमास्ता

लेआऊट खामला जि. नागपूर

880055

दिनांक व रक्कम

४ सप्टेंबर.

:2,28,48,008

रुपये दोन कोटी

एकवीस लाख

एकावन्न हजार

सातशे एक

फक्त)

दिनांकः ०९.०५.२०२४

दिनांक

मनुग्राफ इंडिया लिमिटेड В

गिआयएन:एल२९२९०एमएच१९७२पीएलसी०१५७७ नोंदणीकत कार्यालय: सिधवा हाऊस. २रा मजला. एन.ए. सावंत मार्ग. कलाबा. मुंबई-४००००५. दूर.:०२२-२२८७४८१५/ 0६२0, फॅक्स: 0२२-२२८७०७०२, ई–मेलःsharegrievances@manugraph.com, वेबसाईट:www.manugraph.com

सूचना सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रेक्कायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ (लिस्टिंग ग्युलेशन्स) च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नसार येथे सचना देण्यात येत आहे की. ३१ मार्च. . २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षात वित्तीय निष्कर्ष इतर विषयांसह विचारात घेणे याकरिता मंगळवार, २१ मे, २०२४ रोजी **मनुग्राफ इंडिया लिमिटेड**च्या संचालक मंडळाची

Jasbir Singh Gujra

Managing Directo

DIN: 0019882

सदर सचना कंपनीचे शेअर्स जेथे सचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.manugraph.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. मनुग्राफ इंडिया लिमिटेडकरिता

सही/-संजय शाह

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनांक: १० मे २०२४ ठिकाण: मुंबई

जाहीर सूचना

माझे अशील श्री. ईश्वर रामजी बारीया यांच्या

वतीने सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझ्या अशिलांचे वडील स्वर्गीय श्री

रामजी खशाल बारीया हे फ्लॅट क्र. २०४, दुस

मजला, जस अपार्टमेंट को.ऑप. हौ.सो.लि. म्हण्-

ज्ञात इमारत, बी.पी. क्रोस रोड क्र. ५, भाईंद

(पूर्व), ठाणे- ४०१ १०५ या जागेचे मालक होते आणि जस अपार्टमेंट द्वारे वितरीत अनुक्रमांक ७१

ते ७५ (दोन्हीसह) नुसार भागप्रमाणपत्र क्र.१५ ^३

५ (पाच) समभागांचे धारक होते आणि ज्याअर्थ माझ्या अशिलांचे वडील श्री. रामजी खुशाल बारीय

यांचे ०५.१२.२०१७ रोजी निधन झाले, त्यांच्य

पश्चात माझे अशील श्री. ईश्वर रामजी बारीय

(मुलगा) व कुमारी गीता रामजी बारीय

(मुलगी) हे कायदेशीर वारसदार असून मयताचे

वैयक्तीत कायदाअंतर्गत प्रतिनिधी आहेत, त्यांर्च

पत्नी शांती रामजी बारीया यांचे यापर्वीच

0१.0१.२00१ रोजी निधन झाले म्हणन माझे

अशिल व त्यांची बहीण कुमारी गीता रामजी बारीय

हे उपरोक्त सदर जागेसह त्यांची सर्व जागा मालम

वारसाहकाने प्राप्त करण्यास मयत वडिलांच

कायदेशीर वारसदार आहेत आणि माझ्य

अशिलांच्या बहिणीने त्यांचे सदर फ्लॅटमधील

अविभाजीत ५०% शेअर्स त्यांचा भाऊ अर्थात

माझे अशिलांच्या नावे दि. ३१.१२.२०२० रोजीचे

दस्तावेज क्र. टीएनएन-७/१२१८९/२०२० नुसा

नोंद ३१.१२.२०२० रोजीचे मुक्तता करारनामाद्वा

मक्त केले. यामळे माझे अशील सदर फ्लॅटचे एकमेर

जर कोणा व्यक्तीस तसेच अन्य कायदेशी

वारसदारांना सदर मालमत्ता किंवा भागाव

वारसाहक्क, विक्री, तारण, बक्षीस, भाडेपट्टा अदलाबदल, अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा

कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रका

कोणताही दावा असल्यास किंवा सदर मयत श्री

रामजी खशाल बारीया यांचे मालमत्ता व संपदाव

कोणताहीँ दावा असल्यास त्यांनी माझ्या खार्ल

नमुद केलेल्या कार्यालयात सदर सूचना प्रकाश

तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत त्यांचे दावा

आक्षेपबाबत दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतींस

कळवावे. अन्यथा असे समजले जाईल आणि सद

फ्लॅट जागेवर दावा नाही आणि माझे अशील

त्यांचा मलगा हे सदर फ्लॅट जागेचे कायदेशी

सही/-

ॲड. एस.बी. तिवारी

पत्ता: बी/०५, ओम बी सेवा संस्था,

श्रमिक नगर, भक्तीधाम, नालासोपारा पूर्व.

पालघर-४०१२०९.

ठिकाण: मुंबई

आरक्षित मल्य. इसारा रक्कम ई-लिलाव दिनांक आणि वेळ. इरते

दिनांक: ११.०५.२०२४

दिनांक: ११.०५.२०२४, ठिकाण: नागपूर सही/- प्राधिकृत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate केनरा बँक. गोरेगाव पर्व शाखा

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कॉपॉरेट कार्यालव: ३ रा मजला, पंचशिल टेक पार्क, विमान नगर, पुणे-४११०१४, महाराष्ट्र. शाखा कार्यालय: तळ, रियान हाऊस, ३रा मजला, एमपीएल एच. क्र. २४७/०-३ वॉर्ड क्र. ६५, मोझा सिताबुल्दी एलआयसी स्केअर, मोहन नगर

किंग्सवे, केपी नागपूर-४४०००१.

ताबा सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) अन्वये सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) (परिशिष्ट-४)

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२

अंतर्गत **मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्सिमेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमूद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांवर मागणी सूचना बजावली

होती आणि सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेत नमूद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार हे वर

नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/जोमिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, **मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**च्या वतीने खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८(१) अन्वये त्यांना

प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **तावा** खाली नमूद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/सहकर्जदार/जामिनदा व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनं

उद्यमी मित्र, क्षेत्रिय कार्यालय मुंबई-२, उडपी विहारजवळ, मुंबई-४०००६३.

मागणी सूचना (कलम १३(२)) कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना

संदर्भ: १५०१७/नोटीस/निलेश/मे/२०२४

१. श्री. निलेशकुमार धिरुभाई पटेल

६०२ यश ओरीयन, सीटीएस क्र. ४६०/४ आयबी पटेल रोड, गाव पहाड, गोरेगाव पूर्व ४०००६३.

दुसरा पत्ताः फ्लॅट क्र. १६, इमारत क्र. १५, आनंदी विल्ला, ग्रिन लॅण्ड जवळ, लाजपत राय रोड, विले पार्ले (पश्चिम) मंबर्ड ४०००५६.

दुसरा पत्ताः फ्लॅट क्र. २०१, २रा मजला, ब्लिस कासा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., भवानी शंकर रोड, दादर (पश्चिम) मंबई ४०००२८

दुसरा पत्ताः ४५ जय जलाराम सोसायटी, विराटनगर जवळ, बापूनगर, हायवे रोड, अहमदाबाद ३८२३५०

विषय: सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये वितरीत मागणी सूचना सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यापुढे

कायदा म्हणून संदर्भित) अंतर्गत नियुक्त केलेले **कॅनरा बँक, गोरेगाव पुर्व शाखे**चे अधिकृत अधिकारी म्हणून खाली स्वाक्षरी केलेले (यापुढे प्रतिभूत धनको म्हणून संदर्भित) हे तुम्हाला खालीलप्रमाणे नोटीस जारी करतात: श्री. निलेशकुमार धिरुभाई पटेल (यापुढे "कर्जदार ?" म्हणून संदर्भ) यांनी येथे अनुसूची ए मध्ये नमूद केलेल्या क्रेडिट सुविधा/सुविधांचा लाभ घेतला आहे आणि प्रतिभूत धनकोंच्या बाजूने प्रतिभूत करारामध्ये प्रवेश केला आहे. सदर आर्थिक सहाय्य

घेताना, तुम्ही वर नमूद केलेल्या कराराच्या अटी व शर्तीनुसार कर्जोची रक्कम परतफेड करण्याचे स्पष्टपणे वचन दिले आहे आणि सर्व रकमेच्या मागणीनुसार देय देण्याची हमी दिली आहे आणि कर्जदाराने प्रतिभूत धनकोला दिलेली किंवा रु.४,१२,८५,७०७.५९ (रुपये चार कोटी बारा लाख पंचाएंशी हजार सातशे सात आणि पैसे एकोणसाठ फक्त) च्या मर्यादेपर्यंतच्या ऋण . सुविधांसाठी त्यावरील व्याजासह सर्व जबाबदाऱ्या आणि दायित्वे पूर्ण केली आहेत.

तुम्ही (<mark>अनुसूची बी</mark> मध्ये नमूद केलेली व्यक्ती) प्रतिभूत मालमत्तेशी करार केला आहे ज्याचा तपशील येथे **अनुसूची बी** मध्ये

तथापि, **फेब्रुवारी, २०२४** पासून, सदर आर्थिक सहाय्य/ऋण सुविधांचे संचालन आणि आचरण अनियमित झाले आहे. प्रतिभूत मालमत्तेद्वारे ठेवलेल्या खात्याची पुस्तके दर्शविते की तारखेनुसार प्रतिभूत धनकोंकडे कर्जदाराचे तुमचे दायित्व रु.४,१२,८५,७०७.५९ (रुपये चार कोटी बारा लाख पंचाऐंशी हजार सातशे सात आणि पैसे एकोणसाठ फेक्त) ज्याचा तपशील भविष्यातील ्वाजदरासह येथे **अनुसूची सी** मध्ये नमूद केला आहे. पुढे असे नमूद केले आहे की कर्जदार/जामीनदाराने दिलेल्या मुदतीत प्रतिभूत धनको देय रक्कम परतफेड करण्यात वरील कराराच्या अर्टीचे पालन करण्यात अयशस्वी ठरला आहे आणि थकवाकीची पुर्तता करण्यात टाळाटाळ केली आहे. उपरोक्त नमूद आर्थिक सहाय्य/ऋण सुविधांचे आचरण थांबले आहे आणि मूळ कर्ज/हप्ते आणि त्यावरील व्याजाची परतफेड करण्यात कसूर केलेल्याचा परिणाम म्हणून, प्रतिभूत धनकोला कर्जाचे गैर म्हणून वर्गीकरण करण्यास प्रतिबंधित करण्यात आले. दिनांक 0८.0५.२०२४ रोजी परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) (तारीख नमूद करा) रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मालमत्तेच्या वर्गीकरणाशी संबंधित निर्देश/मार्गदर्शक तत्त्वांनुसार. या नोटीसद्वारे सुरक्षित कर्जदार तुमच्या निदर्शनास आणून देतो की, कर्जदाराने सांगितलेली देणी/थकबाकी देयांची परतफेड करण्यार

अयशस्वी आणि दुर्लक्ष केले आहे आणि म्हणून तुम्हाला कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत ही नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून ६० **दिवसांच्या** आत प्रतिभूत कर्जदाराला **अनुसूची सी** मध्ये नमूद केल्यानुसार कर्जदाराला ही नोटीस जारी करून संपूर्ण दायित्वे पूर्ण करण्याची मागणी केली आहे. पुढे, तुमच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे की, तुम्ही प्रतिभूत धनकोकडून थकबाकी वसूर करण्यासाठी केलेल्या कार्यवाहीच्या संदर्भात सर्व खर्च, शुल्क, खर्च आणि आनुषंगिक खर्चांसह ११.७१% (९.३५+२.३६) प्रतिवर्ष दराने भविष्यातील व्याज देण्यास देखील जबाबदार आहात. कृपया लक्षात घ्या की, तुम्ही प्रतिभूत कर्जदाराला परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यास देय रक्कम रु.४,१२,८५,७०७.५९ **(रुपये**

<mark>चार कोटी बारा लाख पंचाऐंशी हजार सातशे सात आणि पैसे एकोणसाठ फक्त)</mark> पढील व्याज आणि आनुषंगिक खर्च आणि खर्चासह अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये या सूचनेनुसार वर नमूद् केल्याप्रमाणे, प्रतिभूत धनको कलम १३ च्या उप-कलम (४)(अ) आणि (ब) अंतर्गत तपशीलवार सर्व किंवा कोणत्याही अधिकारांचा वापर करेल, ज्याचा उतारा या समस्येचे गांभीर्य सांगण्यासाठी खाली दिलेला आहे: १३(४)-जर कर्जदार/जामीनदार पोट-कलम् (२) मध्ये निर्दिष्ट केलेल्या कालावधीत दायित्व पर्ण करण्यात अयशस्वी ठरला. तर

सुरक्षित कर्जदार त्याच्या सुरक्षित कर्जाची परतफेड करण्यासाठी खालीलपैकी एक किंवा अधिक उपायांचा अवलंब करू शकतो.

अ) कर्जदार/जामीनदाराच्या सुरक्षित मालमत्तेचा ताबा घेणे, सुरक्षित मालमत्तेची वसुली करण्यासाठी भाडेपट्टा, असाइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याचा अधिकार समाविष्ट आहे;

ब) सुरक्षित मालमत्तेची वसुली करण्यासाठी लीज, असाइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याच्या अधिकारासह कर्जदाराच्या व्यवसायाचे व्यवस्थापन ताब्यात घेणे: परंतु भाडेपट्टा, असाइनमेंट किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरित करण्याचा अधिकार फक्त तेव्हाच वापरला जाईल जेथे कर्जदाराच्या

व्यवसायाचा महत्त्वपूर्ण भाग कर्जासाठी सरक्षा म्हणून ठेवला जाईल: परंतु पुढे असे की, जेथे संपूर्ण व्यवसायाचे किंवा व्यवसायाच्या काही भागाचे व्यवस्थापन विच्छेदन करण्यायोग्य असेल, तर प्रतिभूत धनको कर्जदाराच्या अशा व्यवसायाचे व्यवस्थापन हाती घेईल जो कर्जाच्या सुरक्षिततेशी संबंधित असेल; आणि उक्त कायद्याच्य

इतर लाग तरतदी अंतर्गत. प्रतिभत मालमत्तेची पर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात. कायद्याच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतदींकडे तमचे लक्ष वेधण्यात आले आहे.

तुम्हाला हे देखील सूचित केले जाते की <mark>कलम १३(१३) च्या अटींनुसार कर्जदार/जामीनदार प्रतिभूत धनकोची लेखी</mark>

संमती घेतल्याशिवाय, अनुसूची बी मध्ये तपशीलवार नमूद केलेली प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टी किंवा अन्यथा **हस्तांतरित करणार नाही.** तुमच्या निदर्शनास आणून दिले जाते की, या वैधानिक आदेशाचे/प्रतिबंधाचे कोणतेही उल्लंघन, या कायद्यातर्गत प्रदान केल्याप्रमाणे, हा गुन्हा आहे आणि जर कोणत्याही कारणास्तव, प्रतिभृत मालमत्तेची विक्री किंवा भाडेपट्ट्याने व्यवसायाच्या सामान्य मार्गात, विक्री केली जाते. उत्पन्न किंवा प्राप्त झालेले उत्पन्न प्रतिभत धनकोकडे जमा केले जावे. या संदर्भात तुम्हाला अशा वसूली/उत्पन्नाचा योग्य हिशोब द्यावा लागेल.

ु मागणीची ही सचना पर्वग्रहरहित आहे आणि प्रतिभत धनकोंकडे तमच्याकडन देय असलेल्या आणि देय रकमेच्या पढील मागण्यांसह इतर कोणत्याही अधिकारांचा किंवा उपायांचा माफी म्हणून अर्थ लावेला जाणार नाही.

हा कायदा आणि/किंवा अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यांतर्गत आम्हाला उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही

कृपया या नोटीस अंतर्गत मागणीचे पालन करा आणि सर्व अप्रियता टाळा. पालन न केल्यास, सर्व खर्च आणि परिणामांसाठी तुम्हाल

जबाबदार धरून पुढील आवश्यक कारवाईचा अवलंब केला जाईल.

आपले विश्वास

	अनुसुची	– ए	
	(कर्जदाराने घेतलेल्या ऋ	ण सुविधेचा तपशील)	
खाते क्र.	कर्जाचा स्वरूप मर्यादा	मंजूर दिनांक	रक्कम
१६४००४०५३८२०	गृहकर्ज सुरक्षा	२८.१२.२०२३	र्. १,२९,४४८.००
१६०००२०८१३१३	गृहकर्ज	२८.१२.२०२३	₹.२,२०,००,०००.००
१६०००१६७५७२७	गृहकर्ज	२३.0६.२०२३	₹.१,८0,00,000.00
१२५००५८५७३५९	क्रेडीट कार्ड	0७.0८.२०२३	₹.५,00,000.00
१२५००५८५७४९१	क्रेडीट कार्ड	06.0८.२०२३	₹.१,00,000.00
११०१२०९५५४७६	पेरोल ओडी अकाऊंट	२६.०५.२०२३	₹.३,00,000.00
	अनमची	– ਸ਼ੀ	

(प्रतिभूत मालमत्तेचे तपशील³)

-४०००५६

स्थावर धारकाचे नाव फ्लॅट क्र. १६, इमारत क्र. १५, आनंदी विल्ला, ग्रिन लॅण्ड जवळ, लाजपत राय श्री. निलेशकुमार रोड, गाव- विले पार्ले (पश्चिम), तालुका- अधेरी, जिल्हा- मुंबई उपनगर फ्लॅट क्र. २०१, २रा मजला, ब्लिस कासा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., भवानी श्री. निलेशकुमार शंकर रोड, दादर (पश्चिम), मोझा-लोअर परेल, तालुका मुंबई शहर प्लॉट क्र. ४८२, सीटीएस. क्र. १७३४, मुंबई महाराष्ट्र ४०००२८

		अनुसुची			
		् (तारखेनुसार दायित	वाचा तपशील)		
ा.क्र.	खाते क्र.	कर्जाचा स्वरूप मर्यादा	मंजूर दिनांक	रक्कम	
	१६४००४०५३८२०	गृहकर्ज सुरक्षा	२८.१२.२०२३	₹. १,२९,४४८.00	
	१६०००२०८१३१३	गृहकर्ज	२८.१२.२०२३	₹.२,२०,००,०००.००	
	१६०००१६७५७२७	गृहकर्ज	२३.0६.२०२३	₹.१,८0,00,000.00	
	१२५००५८५७३५९	क्रेडीट कार्ड	0७.0८.२०२३	₹.५,00,000.00	
	१२५००५८५७४९१	क्रेडीट कार्ड	0७.0८.२०२३	₹.१,00,000.00	
		11 10 .			_

११०१२०९५५४७६ पेरोल ओडी अकाऊंट २६.०५.२०२३

चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड

कॉर्पोरेट पत्ता - चोला क्रेस्ट, सुपर बी, सी५४ आणि सी५५, ४, थिरू वी का इंडस्ट्रियल इस्टेट, गिंडी, चेन्नई - ६०००३२ शाखेचा पत्ता - चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड, युनिट क्र.२०३, दुसरा मजला, लोटस आयटी पार्क ऑफिस क्र.२०३, रोड क्र.१६, वागळे इस्टेट, पाच पाखडी, ठाणे, महाराष्ट्र ४००६०४ संपर्क क्रमांकः श्री. पांचाल नितीनकुमार, मोबा. क्र.९८२५४३८८९७, श्री. तेजस मेहता, मोबा. क्र.९८२५३५६०४७, श्री. अमितकुमार शंकर देटके, मोबा. क्र.८८७९७७८२१५ आणि श्री. रावसाहेब अनुसे, मोबा. क्र.९८३४१९८९८

स्थावर मालमत्तेच्या व्रिकीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नियम ९(१) ची तरतूद अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकारिता ई-लिलाव विक्री सूचना याद्वारे सामान्यतः जनतेला आणि विशेषतः कर्जदार/सह–कर्जदार/गहाणदारांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमत्ता सुरक्षित कर्जदाराकडे तारण ठेवल्या आहेत, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड यांचा येथे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड असा उन्नेख केला जाईल ज्याचा सांकेतिक/वास्तविक ताबा अधिकृत अधिकान्याने घेतला आहे. प्रतिभूत मालमत्तेची विक्री ई–लिलावाद्वारे जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे आणि जे काही आहे या आधारावर केली जाईल. याद्वारे सर्वसामान्यांना कळविण्यात येते की आम्ही https://chola-lap.procure247.com/ या वेबसाइटद्वारे जाहिर ई-लिलाव करणार आहोत.

कर्ज खाते क्र. : एचई०२टीएनई०००००००६११७ आणि ईटीएनई००००१४११४१७ आणि एक्स०एचईटीएनई००००१८०२ वेजुलाल राजपाल, २. राजपाल आणि कंपनी, ३. राजपाल आणि व हता पत्ता: परिसर क्र.२९, शेरीफ देवजी स्ट्रीट, जखारिया मशीद जवळ, २ गीद पश्चिम-४००००३. १.रमेश तेजुलाल राजपाल, २०ज्योती रमेश राजपाल, राजपाल, २०ज्योती रमेश राजपाल, सर्वांचा राहता पत्ता: पलॅट क्र. रल्टन कोर्ट इमारत, पंजाब सोसायटी जवळ, २९, महाराष्ट्र - ४०० ०५४. जि खाते क्र.: एक्स०एचईएमएआय००००२६९०७५१ ति साते स्त्राराम पाधी, २. निधी किशोर गांधी, ३. स्वराज वेस, सर्वांचा राहता पत्ता: ५१, आनंद इस्टेट चिचपोकळी, मुंबई १३. तसेच: फ्लंट क्रमांक ७०२, ७वा मजला, नक्षत्र कोहीसोलि,	कपनी, बकला पाल,	२३/- ३ रोजी स्वार प्रश्निक्त (प), बॉम्बे- ४०००५४, (बिल्टे-अप क्षेत्र ६२० चौ. फूट) चतुसिमा : पूर्वेकडे: माजदा चमन इमारत, पश्चिमेला: वृंदावन इमारत, दक्षिणेकडे: पारस इमारत, उत्तरेकडे: पंजाब को-ऑपरेटिव्ह हॉसिंग सोसायटी लि. सीआयएफसीएल ला ज्ञात असलेले अधिभार/ दायित्व: माहीत नाही मालमत्ता क्रमांक-१: फ्लॅट क्र.७०२, ७ व्या मजल्यावर, नक्षत्र को-	জ.৭४,৭७,६०० /- জ.৭,০০,০০০/-	दि.२०.०६.२०२४ रोजी स.११:०० ते दु.१:०० पर्यंत (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह), दि.१९.०६.२०२४ (सायं.५.३० पर्यंत) भेटीनुसार	३० दिवस / सांकेतिक ताबा
ोर आत्माराम गांधी, २. निधी किशाोर गांधी, ३. स्वराज ोस, सर्वांचा राहता पत्ता: ५१, आनंद इस्टेट चिंचपोकळी, मुंबई			= 0.00 0.00 0.00 /		(
5 4. UCI 4 . 100 XVIII 00 (, 041 11401), 1414 4/10(11101), 1	₹.३५,६८७,३४४/-	ऑप.ही.सो.लि. म्हणून ज्ञात इमारतीमध्ये, सी.एस.क्र.२४७, परळ गाव रोड, मुंबई-४०००१२ (अंदाजे ४४० चौरस फूट कारपेट क्षेत्र) येथील सर्व भाग व खंड.	रू.१,००,०००/-	दि.२०.०६.२०२४ रोजी स.११:०० ते दु.१:०० पर्यंत (प्रत्येकी ५ मिनिटाच्या अमर्याद विस्तारासह), दि.१९.०६.२०२४ (सायं.५.३० पर्यंत)	३० दिवस / सांकेतिक ताबा
२४७, परळ व्हिलेज रोड, मुंबई-४०००१२. तसेच : दुकान क्रमांक जला, विंग १, महादेवाचीवाडी कोहौसोलि, जी.डी. आंबेडकर मार्ग, ई-४०००१२.	दि.२४.०१.२०२४ रोजी	मालमत्ता क्रमांक-२: वुकान क्र.१०, तळ मजल्यावर, विंग - १, महादेवाचीवाडी म्हणून ज्ञात इमारतीत, जी.डी. आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई-४०००१२. (अंदाजे २९७ चीरस फूट कारपेट क्षेत्र) येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. सीआयएफसीएल ला ज्ञात असलेले अधिभार/ दायित्व: माहीत नाही	ক.৭,५५,७५,०००/- ক.৭५,५७,५००/- ক.৭,০০,০০০/-	ाद. ५५.०६. २०२४ (साय.५.३० पयत) भेटीनुसार	
खाते क्र. : एक्स०एचईएमएआव००००८६६४९२ आणि एक्ससीएमएफएमएआव००००११३६६९५ एम सत्रा, २.मुर्र्स्जो पी शाह, ३.शीतल एन सत्रा, सर्वांचा राहता १०, श्री इंद्रप्रस्थ कोहौसोलि, डॉमनिक कॉलनी रोड क.३, ऑर्लेम), मुंबई-४०००६९. तसेच: युनिट/इंडस्ट्रियल गाला क्र.१४, दुसऱ्या , बी विंगमध्ये, ड्युरियन इस्टेट परिसर को-ऑप.हौ.सो.लि., गाव- ॥लुका-बोरिवली, मुंबई-४०००६३. तसेच: गाला क्र.२१९, दुसऱ्या , बी विंग मध्ये, ड्युरियन इस्टेट परिसर कोहौसोलि, सर्व्हे क्र.५-अ, ६.४०, गाव-दिंडोशी, तालुका - बोरिवली, मुंबई-४०००६३.	दि.२५.०१.२०२४ आणि क.९७,१०,१२७/- दि.२४.०१.२०२४ रोजी	मालमत्ता क्रमांक-१: युनिट असणे/औद्योगिक गाला क्रमांक २१४, (सुमारे ४०.४१ चीरस मीटर कारेपट क्षेत्राचे मोजमाप) दुसऱ्या मजल्यावर, बी विंग मध्ये, दुरियन इस्टेट परिसर को-ऑप. ही.सो.लि. म्हणून ज्ञात इमारतीमध्ये, सर्व्हें क्रमांक ५-ए, सीटीएस क्र.४०, गाव - विंडोशी, ता. बोरिवली, मुंबई. मालमत्ता क्रमांक-२: युनिट असणे/औद्योगिक गाला क्रमांक २१९, (सुमारे ६४५ चौरस फूट बिल्ट अप क्षेत्राचे मोजमाप) दुसऱ्या मजल्यावर, बी विंग मध्ये,	জ.৭,০६,০८,০০০/- জ.৭০,६০,८০০/- জ.৭,০০,০০০/- জ.৭,२३,০४,५००/-	दि.२०.०६.२०२४ रोजी स.११:०० ते दु.१:०० पर्यंत (प्रत्येकी ५ मिनेटांच्या अमर्याद विस्तारासह), दि.१९.०६.२०२४ (सायं.५.३० पर्यंत) भेटीनुसार	३० दिवस / सांकेतिक ताबा
क्र. : एचई०१सीईयू०००००२०२६९	दि.१७.०१.२०२४ आणि रू.३,८८१,९६१/-	मजल्यावर, असोसिएशनमध्ये शिवनेरी अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन म्हणून ज्ञात, सेक्टर ८ मध्ये, गाव - नेरुळ, तालुका व जिल्हा ठाणे - ४०० ७०६.	रू.४६,४०,०००/- रू.४,६४,०००/- रू.५०,०००/-	दि.२०.०६.२०२४ रोजी स.११:०० ते दु.१:०० पर्यंत (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह), दि.१९.०६.२०२४ (सायं.५.३० पर्यंत)	३० दिवस / सांकेतिक ताबा
Пе , а Б.	तुका-बोरिवली, मुंबई-४०००६३. तसेच:गाला क्र.२१९, दुसऱ्या बी विंग मध्ये, ड्युरियन इस्टेट परिसर कोहौसोलि, सर्व्हे क्र.५-अ, ४०, गाव-दिंडोशी, तालुका - बोरिवली, मुंबई-४०००६३. ह.: एचई०१सीईयू०००००२०२६९ ।मुनाराम तिवारी (अर्जवार), २. सिद्धिवनायक एंटरप्रायझेस ।र), ३. गंगोत्री तिवारी (सह-अर्जवार), ४. ब्रिजेश सुभाष इ-अर्जवार), सर्वांचा राहता परता: ए-१/१०/सी-७, शिवनेरी	नुका-बोरिवली, मुँबई-४०००६३. तसेच: गाला क्र.२१९, दुसऱ्या बी विंग मध्ये, ड्युरियन इस्टेट परिसर कोहौसोलि, सर्व्हें क्र.५-अ, ४०, गाव-दिंडोशी, तालुका - बोरिवली, मुंबई-४०००६३. ह.: एचई०१सीईयू०००००२०२६९ सुनाराम तिवारी (अर्जदार), २. सिद्धिविनायक एंटरप्रायझेस १८), ३. गंगोत्री तिवारी (सह-अर्जदार), ४. ब्रिजेश सुभाष	कुना-बोरिवली, मुंबई-४०००६३. तसेच: गाला क्र.२१९, दुसऱ्या बी विंग मध्ये, ड्युरियन इस्टेट पेरिसर को-ऑप. ही. सो. लि. म्हणून ज्ञात इमारतीमध्ये, सर्व्हें क्रमांक ५-ए, सीटीएस क्र.४०, गाव - दिंडोशी, ता. बोरिवली, मुंबई अभाक ४०, गाव-दिंडोशी, तालुका - बोरिवली, मुंबई ४००००६३. 6. : एवई०१सीईयू०००००२०२६९ 13. पाणि 14. १७.०१.२०२४ 3. पाणि 5. : गंगोत्री तिवारी (अर्जदार), २. सिद्धिवनायक एंटरप्रायझेस अमाणि 6. १७.०१.२०२४ 3. गंगोत्री तिवारी (सह-अर्जदार), ४. ब्रिजेश सुभाष 8. ३,८८१,९६१/- 9. पाणि 8. ३,८८१,९६१/- 19. पाणि 8. ३,८८१,०१२ 19. पाणि 10. पाणि 10. पाणि 10. पाणि 10. पाणि 10. पाणि 10. पाणि 10. पाणि 10. पाणि 10. पाणि 10. पाणि 10. पाणि 10. पाण	कुता-बोरिवली, मुंबई-४०००६३. तसेच: गाला क्र.२१९, दुसन्या वी विंग मध्ये, ड्युरियन इस्टेट परिसर को-ऑप.ही.सो.लि. म्हणून ज्ञात इमारतीमध्ये, सर्व्हें क्रमांक कं.१-१०,०००/– कं.१,००,०००/– इ.१,०००००२०६९ सुनाराम तिवारी (अर्चवार), २. सिद्धिवनायक एंटरप्रायझेस कर्ता), ४. बिजेश सुभाव क.३,८८१,९६१/– इ.अर्चवार), स्वांचा राहता परता: ए-१/१०/सी-७, शिवनेरी	बा विनामध्ये, इंधुारवन इस्टेट परिसर को-आप.हा.सा.ता., गांव- कृत्रा-बोरिवली, मुंबई-४०००६३. तसेच: गालाक्र.२१९, दुसऱ्या बी विग मध्ये, इंधुरियन इस्टेट परिसर को-ऑप.ही.सो.लि., सब्हें क्रमांक ४०, गाव-विंडोशी, तालुका - बोरिवली, मुंबई-४०००६३. ४०, गाव-विंडोशी, तालुका - बोरिवली, मुंबई-४०००६३. ४०, गाव-विंडोशी, तालुका - बोरिवली, मुंबई-४०००६३. सीआयएफसीएल ला ज्ञात असलेले अधिभार / दायित्व: माहीत नाही अपार्टमेंट क्रमांक ई१-१०/सी-७, क्षेत्रफळ सुमारे २२.५८४ ची. मीटर, पहिल्या मजल्यावर, असोसिएशनमध्ये शिवनेरी अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन म्हणून ज्ञात, सेक्टर ८ मध्ये, गाव - नेरुळ, तालुका व जिल्हा ठाणे - ४००७०६. इअर्जवार), सर्वांचा राहता परता: ए-१/१०/सी-७, शिवनेरी

ऑनलाइन प्रशिक्षणासाठी, संभाव्य बोलीदार संपर्क करू शकतार्त – श्री. मो**हम्मद रहीस – ८१२४० ०००३०, Ms.Procure247 – करण मोदी – सेल क्रमांक ७०१६७१६५७, karan@procure247.com अपूर्वा पटेल: ९१०६१९६८६४ –** apurva@procure247.com अल्पेश बोरिसा - alpesh@procure247.com.

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत वैधानिक ३० दिवसांची विक्री सूचना देखील आहे सही/- प्राधिकृत अधिकारी, मे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड दिनांक : ११.०५.२०२४ ठिकाण : मंबई

मुख्य **कार्यालय** – एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई– ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी–६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी ः ०२२-२०८९१२७६, ०२२-२८६९७६४५/४७, ०९८३३८९१८८८, ९८३३८५२१११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक - डी. एन. शिंदे, कायदेविषयक सङ्कागार - अँड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल: mumbai.lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepp@realiffmail.com.